

विभागीय चौकशीअंतो निलंबित कर्मचा-यांचा
निलंबन कालावधी नियमित करणे.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
परिपत्रक क्रमांक-सोडीआर-१०९५/१७८/प्रकरण-२०/१५/अकरा,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक - २३ जानेवारी, १९९६.

प रि प त्र क


लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांच्या २१ व्या अहवालात असे अभिप्राय देण्यात आले आहेत की, विभागीय चौकशी चालू असताना निलंबित कर्मचा-यास केवळ निलंबन भत्ता देण्यात येतो परंतु असा कर्मचारी विभागीय चौकशीतून निर्दोष सुटल्यानंतर त्यांचा निलंबनकालावधी कसा नियमित करावा याबाबत ताबडतोब आदेश काढण्यात येत नाहीत. तसेच कर्मचा-यास यावयाच्या रकमेबाबत शासनाची मान्यता घेण्याची कार्यवाही लगेच सुरु केली जात नाही आणि जर अशी मान्यता घेण्यास तीन वर्षांपेक्षा जास्त विलंब झाला तर अशा विलंबाच्या कारणांचा तपास सुरु केला जातो. परिणामी, संबंधीत कर्मचा-यास देय रक्कम प्रदान करण्यास वराच विलंब होतो. कमी पगार असणा-या कर्मचा-याच्या गरजांबाबत शासनाने अधिक जागरूक राहिले पाहिजे असाही अहवालात उल्लेख आहे.

२. विभागीय चौकशीअंतो निर्दोष सुटलेल्या कर्मचा-याचा निलंबन कालावधी नियमित करण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा [पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे ह्या काळातील प्रदाने] नियम १९८१ च्या नियम ७०, ७१ व ७२ मध्ये तरतूदी आहेत व सर्व सक्षम प्राधिकारी तसेच मंत्रालयीन विभाग यांनी ह्या तरतूदीनुसार विनाविलंब, प्रकरणे हाताळणे अपेक्षित आहे. तसेच ह्याबाबतची कार्यपद्धती विभागीय चौकशी नियम पुस्तिका [१९९१] प्रकरण ९ मध्ये विहित केलेली आहे. अशी प्रकरणे हाताळताना काही प्रमाणात प्रशासकीय विलंब होऊ शकतो ही बाब विचारात घेऊनही अवाजवी विलंब समर्थनीय ठरत नाही. परिणामी लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांच्या अहवालात वरीलप्रमाणे अभिप्राय घेणे ही बाब शासकीय कामकाजाच्या अकार्यक्षमतेची निदर्शक ठरते.

३. तावर उपाय म्हणून सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या निदेशावलील सर्व सक्षम, प्राधिका-यांना, विभागीय चौकशीतून

निर्दोष सुटलेल्या निलंबित कर्मचा-यांना निलंबन कालावधी नियमित करण्याबाबतची प्रकरणे वरील परि. २ मध्ये नमूद केलेल्या नियमातील तरतुदीनुसार तपासून विनाविलंब निकालात काढण्याच्या व त्यानुसार संबंधित कर्मचा-यांस वेतन व भत्ते यांच्या रकमा प्रदान करण्याच्या सूचना पाठवात. तसेच त्यांनी सर्व सक्षम प्राधिका-यांना असेही स्पष्ट करावे की कोणत्याही प्रकरणात अदाजवी विलंब खपवून घेतला जाणार नाही आणि जर एखादे विलंबाचे प्रकरण लोकआयुक्त अथवा उप लोकआयुक्त यांनी शासनाच्या निदर्शनास आणले तर त्याची गंभीर दखल घेण्यात येईल व अशा विलंबास जबाबदार असणारे अधिकारी/कर्मचारी शिस्तभंग कारवाईस पात्र ठरतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


[र. क. कुलकर्णी]

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- राज्यपालाचे सचिव,
- मुख्यमंत्र्याचे सचिव,
- उप मुख्यमंत्र्याचे सचिव,
- सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक,
- सर्व अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
- उप सचिव, मुख्य सचिवाचे कार्यालय,
- * प्रबंधक, उच्च न्यायालय [मूळ न्याय शाखा], मुंबई,
- * प्रबंधक, उच्च न्यायालय [अपील शाखा], मुंबई,
- * प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र विधान परिषद सचिवालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- सर्व संलग्नीन विभाग,

* पत्राने.